

**जनजाती क्षेत्र उपयोजना/जनजाती क्षेत्राबाहेरील
उपयोजना**

२००५-२००६ चे जिल्हानिहाय व योजनानिहाय
अर्थसंकल्पीय तरतुदीचे वाटप "अपारंपारिक उर्जा"

**महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन निर्णय क्र.बीयुडी-२००६/प्र.क्र.२८/का.७
मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२.
दिनांक :- २२ जून, २००६.**

**वाचा : १) शासन परिपत्रक, वित्त विभाग, क्र.अंदाज-१०.०६/सीआर-४७/२००६/अर्थसंकल्प-३,
दि. ५ मे, २००६.**

शासन निर्णय :- जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत "अपारंपारिक उर्जा" या क्षेत्राखाली सन २००६-०७ च्या अर्थसंकल्पीय अंदाजात समाविष्ट करण्यात आलेल्या तरतुदीचे जिल्हानिहाय वाटप आणि अंमलबजावणी /नियंत्रक अधिकारी सोबत जोडलेल्या विवरणपत्रात दर्शविलेले आहेत.

२. महाराष्ट्र विनियोजन (लेखानुदान) अधिनियम २००६ (सन २००६ चा अधिनियम क्रमांक ११) हा तरतुदीच्या वितरणास पारित झाला असल्यामुळे शासन आता जनजाती क्षेत्र उपयोजनेखालील "अपारंपारिक उर्जा" या उपशिर्षाखालील योजनांना सोबतच्या विवरण पत्रातील स्तंभ क्र.२ मध्ये दर्शविलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीच्या वितरणास मंजूरी देण्यात येत आहे. तसेच ती रक्कम स्तंभ क्रमांक ३ मध्ये दर्शविलेल्या अंमजबजावणी अधिका-यांच्या अधिनस्त ठेवण्यास मंजूरी देत आहे.

३. अंमलबजावणी अधिकारी आणि विभागप्रमुख यांनी ही तरतुद शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र.टिएसपी-१०८६/८७१०/प्र.क्र.३१/का.५ दिनांक ९.३.१९९० अन्वये निश्चित केलेल्या आदिवासी उपयोजना क्षेत्रातील व क्षेत्राबाहेरील मान्य कार्यक्रमांवर/योजनांवर खर्च होतील याची दक्षता घ्यावी. तसेच या तरतुदी खर्च करतांना शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.टिएसपी-२००३/प्र.क्र.१०१/का-६, दिनांक २६ जुलै, २००४ व टिएसपी-२००५/प्र.क्र.५९/का-६, दिनांक १० नोव्हेंबर, २००५ मधील अटीचे कटाक्षाने पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी तसेच प्रस्तुत शासन निर्णयाद्वारे वितरित करण्यात येत असलेल्या तरतुदी मासिक खर्च विवरणपत्रप्रमाणे (Cash Flow) खर्च करण्याची दक्षता सर्व नियंत्रक अधिका-यांनी घ्यावी.

४. अंमलबजावणी अधिकारी व विभागप्रमुख यांनी मुख्य आदिवासी उपयोजना क्षेत्रात आणि अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रात केलेला खर्च स्वतंत्रपणे नोंदविला जाईल. याची दक्षता घ्यावी जेणेकरून शासनाला मुख्य आदिवासी उपयोजना क्षेत्रातील खर्चावर लक्ष ठेवता येईल आणि तो केंद्र शासनाला कळविता येईल.

५. सर्व अंमजबजावणी /नियंत्रण अधिका-यांनी योजनावार मासिक खर्चाची विवरणे मुख्य आदिवासी क्षेत्र व अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रासाठी व आदिवासी क्षेत्राबाहेरील क्षेत्रासाठी स्वतंत्रपणे विहीत प्रपत्रात ज्या महिन्यात खर्च झाला असेल त्याच्या पुढील महिन्याच्या १० तारखेपर्यंत या विभागास, नियोजन विभाग, वित्त विभाग व इतर संबंधित प्रशासकीय विभाग व आदिवासी विकास, आयुक्त यांचे कार्यालय, नाशिक यांना पाठवाव्यात.

६. अंमलबजावणी अधिकारी/विभाग प्रमुख यांनी नियम प्रचलित कार्यपद्धती व सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरुन चालू योजनांवर खर्च करावा. हे आदेश फक्त अंमलबजावणी/नियंत्रक अधिका-यांच्या अधिनस्त ठेवलेल्या तरतुद प्रशासकीय मान्यता दिलेल्या चालू योजनांवर खर्च करण्यासाठी आहे. याची अंमलबजावणी अधिका-यांनी नोंद घ्यावी.

७. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक २००६०६२६११४५१४००९ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(वि.रा.ठाकुर)
कार्यासन अधिकारी

प्रति,

सचिव, उद्योग, उर्जा व कामगार विभाग (उर्जा) मंत्रालय, मुंबई-३२. (५ प्रती)
आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.

अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक/नागपूर/ठाणे/अमरावती.

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (सर्व)नाशिक
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगांव, गडचिरोली, धुळे, चंद्रपूर, अमरावती, ठाणे, पुणे,
नंदुरबार, अहमदनगर, नांदेड, यवतमाळ.

जिल्हाअधिकारी, जळगांव, गडचिरोली, धुळे, चंद्रपूर, अमरावती, ठाणे, पुणे, नंदुरबार, अहमदनगर, नांदेड,
यवतमाळ.

कोषागार अधिकारी, जळगांव, गडचिरोली, धुळे, चंद्रपूर, अमरावती, ठाणे, पुणे, नंदुरबार, अहमदनगर, नांदेड,
यवतमाळ.

आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.

महालेखापाल (लेखापरिक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर. (प्रत्येकी ५ प्रती)
सचिव, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ, मुंबई.

व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र उर्जा विकास प्राधिकरण, मुंबई.

वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई-३२./ नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२

कार्यासन अधिकारी का.क्र. २, ६, १४ आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.

निवड नस्ती (का-७)

जनजाती क्षेत्र उपयोजनेखालील २००६-२००७ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतुदीचे वाटप

शिर्ष :- अपारंपारिक उर्जा योजनेचे नाव :-अपारंपारिक उर्जा साधने.	मागणी क्रमांक :- टी-५ मुख्य लेखाशिर्ष :- २८१०-अपारंपारिक उर्जा साधने-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जनजाती क्षेत्र उपयोजना-६०-इतर-८००- इतर खर्च (०१) महाराष्ट्र उर्जा विकास अभिकरणांना सहाय्यक अनुदान. (००) (०१) राज्य योजनांतर्गत योजना (२८१० ००५२)			
जिल्ह्याचे नाव	२००६-२००७ साठी केलेली तरतुद	२००६-२००७ ची अर्थसंकल्पीय तरतुद सुपुर्द करण्यात आलेला नियंत्रण अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
नाशिक	६०९३	सचिव (उर्जा), उद्योग, उर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई.	उद्योग, उर्जा व कामगार विभाग. मंत्रालय, मुंबई.	सचिव (उर्जा) यांना विनंती की कार्यपद्धतीनुसार संबंधित तरतुदीचे वितरण करावे व तसे या विभागास तात्काळ कळवावे.
जळगांव	१९७२			
गडचिरोली	१३५५५			
धुळे	२२४५			
चंद्रपूर	१५१२			
अमरावती	८५०७			
ठाणे	५६०३			
पुणे	१६६५			
नंदुरबार	२४२९			
अहमदनगर	१५०८			
नांदेड	१५७१			
यवतमाळ	१४४०			
एकूण	४८९००			